




Vidya Prasarak Mandal's
MUNGASAJI MAHARAJ MAHA VIDHYALAYA, DARWHA
Department of Chemistry

In collaboration with
IQAC, Indian Council of Chemists and Amravati University Chemistry Teachers
Association (AUCTA)

Celebrates the **Birth Anniversary of Acharya Prafulla Chandra Ray**
The Father of Chemistry in India
2nd August 2024

Acharya Prafulla Chandra Ray

- Bengali chemist-scientist known as
“**Father of Indian Chemistry**”
(1861-1944)
- Discovered the stable compound
Mercurous Nitrite in 1895.
- Established the first Indian-owned
pharmaceutical company.



Schedule of the Day

Inauguration	2.00 pm
A short movie celebrating achievements of Acharya PC Ray.	2.15-3.00pm
Essay Competition (in Any Language)	3.00-3.30pm
Guest Lecture	3.30-4.15pm
Valedictory	4.00pm

Venue: Late Balasaheb Ghuikhedkar Seminar Hall, M.M.College, Darwha

Principal
Prof.Dr.S.B.Chakave
M.M.College, Darwha

Convener
Prof.Dr.N.A.Rashidi
Head Dept.of Chemistry

Organizers
Dr.P.H.Bhagwat, Asso.Prof.
Ms.N.D.Mahurkar, Asst. Prof

***Name of the Activity: Celebration of Birth Anniversary of Acharya Prafulla Chandra Ray-
Father of Chemistry in India***

Date of Activity: 02/08/2024

No. of Beneficiaries- 48

Mungasaji Maharaj Mahavidyalaya, Darwaha runs by Vidya Prasarak Mandal Darwaha district Yavatmal has celebrated the **Birth Anniversary of Acharya Prafulla Chandra Ray- Father of Chemistry in India on 2nd August 2024** by organizing essay competition on ‘Life and Contributions of Acharya Prafulla Chandra Ray’. The program was organized by Department of Chemistry, Mungasaji Maharaj Mahavidyalaya, Darwaha in collaboration with IQAC, Indian Council of Chemists and Amravati University Chemistry Teachers Association (AUCTA). The chairman of the event was honorable Principal, Prof. Dr. S. B. Chakave. Dr. V.B. Raut, Ex-principal, M.M.College and Prof. Dr. P.D. Bageshwar were the guest of honor. The inaugural function began with the photo puja and garlanding all-time great social reformer of SantGadge Baba. In welcome speech Dr. N.A. Rashid, Head Department of Chemistry of host institution welcomed all the dignitaries and highlighted the Life and achievements of Acharya Prafulla Chandra Ray. She briefed the series of events scheduled on this day. The inaugural function comes to an end by the effective addressing to the gathering by Chairman Prof. Dr. S. B. Chakave.


The celebration began with the reflection on ‘**Acharya Prafulla Chandra Ray’s Life and remarkable achievement and enduring influence of his work**’ as a short movie. Students enjoyed the movie and got motivations from it. It was followed by Essay competition. Students enthusiastically participated in the competition. After the essay competition, guest talk by Prof. Dr. P.D. Bageshwar on his remarkable achievements that pushed the boundaries of human knowledge thrilled the students. Meanwhile evaluation of essays written by students was done by the faculty members.

At the last, prize distribution and valedictory function was held under the chairmanship of Head of science faculty, Prof. Dr. P.D. Bageshwar. Ku. Samiksha Chatur and Ku. Anjali Jadhaio begged the first and second prize respectively in the essay competition. Prof. Dr. Y.S. Solanke, Dr. P.H. Bhagwat, Ku. D.D. Kothekar was presence for the valedictory function. The program was conducted by Ms. N.D. Mahurkar and Prof. Dr. N. A. Rashidi expressed the vote of thank to all faculties for gracing the occasion by their presence and students for active participation.

Outcome of the activity: The guest speaker Prof. Dr. P.D. Bageshwar very nicely highlighted the ‘Life and Achievements of **Acharya Prafulla Chandra Ray**’. The total number of participants for this program was **48**. **26** students participated in essay competition. In this way celebration and essay competition on occasion of Birth Anniversary of Acharya Prafulla Chandra Ray- Father of Chemistry in India resulted in to grand success.



Principal
Prof. Dr. S.B.Chakave
M.M.College, Darwaha



Convener
Prof. Dr. N.A.Rashidi
Head Dept.of Chemistry

Photo Activity



Welcome and introductory speech by Prof. Dr. N.A. Rashidi All the dignitaries on the dais



Students enjoying the short movie on 'Acharya Prafulla Chandra Ray's Life and remarkable achievement and enduring influence of his work'



Prize distribution of Essay Competition by the gracious hand of dignitaries in valedictory fuction



Glimpses of Activity

महत्वाच

राष्ट्रीय रसायन शास्त्र दिनानिमित्त निबंध स्पर्धा

दारव्हा: येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. दरवर्षी २ ऑगस्ट हा दिवस आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी रसायन शास्त्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानानिमित्त राष्ट्रीय रसायन शास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मुंगसाजी महाराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्ट्री अँड अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टीचर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. बागेश्वर, प्रा. डॉ. भागवत, प्रा. डॉ. सोळंके व प्रा. कोठेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. रशीदी यांनी आचार्य रे यांचा जीवनप्रवास कथन केला. प्रा. बागेश्वर यांनी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती तसेच त्यांचा रसायनशास्त्रातील सहभाग याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा मार्गदर्शनात्मक लघुचित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये कुमारी समीक्षा चतुर आणि कुमारी अंजली जाधव यांनी पारितोषिक पटकावले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. माहुरकर यांनी तसेच आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रशीदी यांनी मानले.

हिंदुस्थान

यम मते
 रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४
 भारतीय सौर १७ श्रावण शके १९४६
 Email: ythindu@gmail.com
 www.dainikhindusthan.com

यवतमाळ जिल्हा

राष्ट्रीय रसायन शास्त्र दिनानिमित्त निबंध स्पर्धा

दारव्हा, दि. ०३
(तालुका प्रतिनिधी)

दरवर्षी २ ऑगस्ट हा दिवस आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी रसायन शास्त्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानानिमित्त राष्ट्रीय रसायन शास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मुंगसाजी महाराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्ट्री अँड अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टीचर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील चकवे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. बागेश्वर, प्रा. डॉ. भागवत, प्रा. डॉ. सोळंके व प्रा. कोठेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. रशीदी यांनी आचार्य रे यांचा जीवनप्रवास कथन केला. प्रा. बागेश्वर यांनी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती तसेच त्यांचा रसायनशास्त्रातील सहभाग याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा मार्गदर्शनात्मक लघुचित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये कुमारी समीक्षा चतुर आणि कुमारी अंजली जाधव यांनी पारितोषिक पटकावले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. माहुरकर यांनी तसेच आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रशीदी यांनी मानले.

News cutting of program

MUNGASJI MAHARAJ MAHAVIDYALAYA, DARWHA

Department of Chemistry
In collaboration with
IQAC, Indian Council of Chemists and Amravati University Chemistry Teachers
Association (AUCTA)

Celebrates the Birthday of Acharya Prafulla Chandra Ray
The Father of Chemistry in India

2nd Aug-2024 | 3.00 pm

Essay Competition on 'Life and Contributions of Acharya P.C. Ray'

Attendance Sheet

S. N.	Name of the Participant	Class	Signature
1	Ritika Anil Jadhav	B.Sc.I	Bodhav
2	Manisha Peathureaj chauhan	B.Sc.I	M. Lule
3	Sanskriti Amol Chaudhari	B.Sc.I	Sanskriti
4	Nandini Prakash Chauhan	B.Sc.I	N.P. Chauhan
5	Anjali Sonju Jadhav	B.Sc.I	Anjali
6	Khushi Sandip Shinde	B.Sc.I	Khushi
7	Toupti Anant Akhare	B.Sc.I	T.A. Akhare
8	Sakshi Devanand Bawane	B.Sc.I	S.Bawane
9	Rutuja madan pingane	B.Sc.I	R.Pingane
10	Pratiksha Dhananjay Saretape	B.Sc.I	P.Saretape
11	Somiksha Prashant Chatur	B.Sc.I	S.P. Chatur
12	Pooja Datta Kunkitad	B.Sc.I	P.D. Kunkitad
13	Nampala Pandurang sathavane	B.Sc.I	N.P. Sathavane
14	Nandini Chandrabhan Rathod	B.Sc.I	N.C. Rathod
15	Rita Dnyaneshwar Hagne	B.Sc.I	R.Hagne
16	Vishakha Banti Dhavale	B.Sc.I	V.Dhavale
17	Jayashri Gajanan Ingole	B.Sc.I	J. Ingole
18	Yash Dipak Mirase	B.Sc.I	Y.Mirase
19	Anireuddha B. Ingole	B.Sc.I	A. Ingole
20	Om Vijay Kashikar	B.Sc.I	O.Kashikar
21	Dr. Agnieszka Skrzypczak	B.Sc.I	Dr. Agnieszka
22	Zahid Khan Peerbadshah Khan	B.Sc.I	Z.Khan
23	Sahil Khan Israil Khan	B.Sc.I	S.Khan
24			

25	Mohit Avinash Mondhe	B.S.C.I	man
26	Suraj Ramesh Kusum	B.S.C.I	Si
27	Swapnil Vinod Bhagat	B.S.C.I	Surajati
28	Swapnil Dada Rao Gawai	B.S.C.I	Swati
29	Ananddhar B. Jagde	B.S.C.I	ABJagde
30	Sejal Vasant Rao Jadhao	B.S.C.II	Jadhao
31	Vansha Vilas Kailas Chauhan	B.S.C.II	Vekhan
32	Achal Rajesh Tiwari	B.S.C.II	A.Tiwari
33	Aarti Dnyaneshwar Chauhan	B.S.C.II	A.D.Chauhan
34	Neha Parveen Suk Zameer	B.S.C.II	Neha
35	Mariya Khan Chand A. Khan	B.S.C.II	Mariya
36	Vaishnavi Vilas Thakare	B.S.C.II	V.Thakare
37	Sejal Vasant Rao Jadhao	B.S.C.II	Jadhao
38	Vansha Kailas Chauhan	B.S.C.II	Vekhan
39	Achal Rajesh Tiwari	B.S.C.II	A.Tiwari
40	Aarti Dnyaneshwar Chauhan	B.S.C.II	A.D.Chauhan
41	Abusar Khan Arzuulla Khan	B.S.C.I	Arzu
42	Amam Khan Ajmal Khan	B.S.C.I	Amam
43	Arsalan Khan Javed Khan	B.S.C.I	A.Khan
44	Om Vijay Kashikar	B.S.C.I	Om
45	Mohit Vikram Kashikar	B.S.C.I	Mohit
46	Blushan Shaichand Rathod	B.S.C.I	Blushan
47	SHREYA KISHOR JADHAV	B.S.C.I	Jadhav
48	Anjali Gajanan Thakare	B.S.C.I	Anjali
49			
50			

N. A. Rashidi
Convener

Prof. Dr. N. A. Rashidi
Head Department of Chemistry